

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वार्ड येथील कला विभागातील कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पदांचे मानधन वाढविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विश्वमा-२०१३/प्र.क्र.८/२०१३/भाषा-१,
नवीन प्रशासकीय इमारत, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु मार्ग, मंत्रालय, मुंबई-४००० ०३२.
तारीख: ०४ डिसेंबर, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सां.का.क्री.व विशेष सहाय्य विभाग, क्र.विनिम-२००४/प्र.क्र.१८१/सां.का.२, दिनांक ०१ नोव्हेंबर, २००४.
- २) शासन निर्णय, पर्यटन व सां.का.विभाग, क्र.विनिम-२००७/प्र.क्र.१३१/सां.का.२, दिनांक ०५ डिसेंबर, २००८.
- ३) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सां.का.क्री.व विशेष सहाय्य विभाग, क्र.संकीर्ण-२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दिनांक २३ मार्च, २००६.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या कला विभागातील कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पदांना अनुक्रमे रु.८०००, रु.८४००, रु.७५००, रु.६४००, रु.५८०० एवढ्या मानधनास संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. विश्वकोश कार्यालयातील सदर पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, विश्वकोशाच्या कामाचे स्वरूप व हल्लीच्या जीवनावश्यक वस्तुंचे दर लक्षात घेता कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पाच पदांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वार्ड कार्यालयातील कला विभागातील कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पाच पदांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात येत असून, खालील स्तंभ तीन प्रमाणे दरमहा ठोक मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदाचे नांव	मंजूर वाढीव मानधन
१.	कलासंपादक	रु.११,०००/-
२.	प्रमुख मानचित्रकार	रु.११,०००/-
३.	प्रमुख चित्रकार	रु.१०,०००/-
४.	सहायक मानचित्रकार	रु.८,५००/-
५.	संदर्भ सहायक	रु.८,०००/-

कृ.मा.प.

सदर शासन निर्णय दिनांक ०१ डिसेंबर, २०१३ पासून लागू करण्यात येत असून, कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पदांना या पूर्वीची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय असणार नाही.

सदर मानधन वाढीचा खर्च विश्वकोश कार्यालयातील संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७५६/१३, व्यय-४, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१३ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१२०५१४०३४१४९३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२. सहायक सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, ३०९-३१०, मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा - ४१२ ८०३,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
७. जिल्हा कोषाधिकारी / उप कोषाधिकारी, वाई, जि.सातारा,
८. वित्त विभाग / व्यय-१४, मंत्रालय, मुंबई,
९. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१०. निवडनस्ती भाषा-१.